

16th August, 2021

To,

The Corporate Services Dept. BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021, approved at the Board Meeting of the Company held on 13th August, 2021.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully, For Compuage Infocom Limited,

Anmol Jolly Company Secretary

Place: Mumbai

Encl,: As above.

GE INFOCO

D-601/602 & G-601/602, totus corporate Park, Graham (lith Steel Compound, Westein express Highway, Goregaon (E), Mumbal – 400 063, India. Ph.:+91-22-6711 4444 Fax:+91-22-6711 4445 Info@compuageindia.com www.compuageindia.com CIN: L99999MH1999PLC135914



#### भारतीय रिज़र्व बैंक RESERVE BANK OF INDIA

www.rbi.org.in **AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES** The following State Governments/UTs have offered to sell 6 to 10 years securities by way of auction for an aggregate amount of ₹8,500.00 crore

(Fac	e Value).				
Sr. No.	State/UT	Amount to be raised (₹ cr)	Additional borrowing (Green Shoe) option (₹ Cr)	Tenure (in years)	Type of auction
1.	Assam	600	1	10	Yield based
2.	Haryana	1,000	-	9	Yield based
3.	Maharashtra	2,000	1	6	Yield based
4.	Nagaland	150	-	10	Yield based
5.	Punjab	1,250	-	10	Yield based
6.	Tamil Nadu	1,000	-	10	Yield based
7.	Uttar Pradesh	2,500	-	10	Yield based
	Total	8,500	·		

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on August 17, 2021 (Tuesday). For further details please refer to RBI press release dated August 12, 2021 (Thursday) on RBI website (www.rbi.org.in).

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"

# NIRLON LIMITED (CIN L17120MH1958PLC011045)

Registered Office: Pahadi Village, off the Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063 Tele No.: + 91 (022) 4028 1919 / 2685 2257 / 58 / 59 Fax No.: + 91 (022) 4028 1940 Email: info@nirlonltd.com, Website: www.nirlonltd.com

NOTICE

Notice is hereby given that in pursuance of Regulations 29, 33, and 47 of the SEBI (Listing Obligations and Listing Requirements) Regulations, 2015, meetings of the Board and other Committees of the Company are scheduled on Tuesday, November 9, 2021, at 2.30 p. m. (IST) inter alia, to consider and to take on record the Un-audited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2021 along with the Limited Review Report.

The Company hereby notifies that the Prohibited period shall commence from Wednesday, September 1, 2021 to Thursday, November 11, 2021 as per the Company's Internal Code of Conduct for regulating, monitoring and reporting trades under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulation, 2015 (ICCPIT).

For Nirlon Limited

Jasmin K Rhaysa Company Secretary, V. P. (Legal) & Compliance Officer

Mumbai, August 13, 2021

#### **RISHI TECHTEX LIMITED**

CIN: L28129MH1984PLC032008 612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011 Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022 Email: info@rishitechtex.com Website: www.rishitechtex.com

		Quarter Ended				
Particulars	30.06.2021			Year Ended 31.03.2021		
	Unaudited	Unaudited	Audited	Audited		
Revenue from Operations	2025.18	700.28	2924.83	8106.79		
Profit / (Loss) before exceptinal items and Tax	44.63	-151.20	110.49	60.06		
Profit / (loss) after exceptions items and before tax	44.63	-151.20	110.49	60.06		
Profit (Loss) for the period from continuing operations	44.63	-151.20	92.31	41.88		
Total Comprehensive Income for the period / Comprising Profit (Loss) and Other comprehensive Income for the period )	44.89	-150.88	92.69	42.26		
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	739.10	739.10	739.10	739.10		
Reserves excluding revaluation reserve as per Balance sheet of previous accounting year			2068.36	2068.36		
Earnings per equity share (for discontinued & Continuing operation):						
Basic	0.60	-2.05	1.25	0.57		
Diluted	0.60	-2.05	1.25	0.57		

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ender June 30. 2021, ("These Results") filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

These Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a their meeting held on 13th August, 2021.

These Results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

Figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figure between the audited figures respect of the full financial year and the published figures of nine months ended December 31, 2020. The Management has made the assessment of possible impact of Covid 19 on its liquidity, recoverable values of its financial & non-financial assets and has concluded that there are no significant adjustment required in the financial results. Further, the Management will continue to closely monitor the develop and possible impact, If any, on its financial condition, liquidity and operations due to Covid 19.

The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassified wherever necessary. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchange website and or www.rishitechtex.com.

For RISHI TECHTEX LIMITED

sd/-Abhishek Patel **Managing Director** DIN: 05183410

## KOTHARI

REGD. OFF: "PAN PARAG HOUSE", 24/19, THE MALL, KANPUR - 208 001 (U.P.) PH. NO.: (0512) 2312171 - 74 & FAX NO.: (0512) 2312058

E-MAIL: rkgupta@kothariproducts.in, Website: http://www.kothariproducts.in CIN: L 16008UP 1983 PLC 006254

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021 (Rupees in Lacs)

	(Rupes in Eurs)						
SI.		9	TANDALONE	E	C	D	
No.	PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
'		30.06.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	30.06.2020	31.03.2021
		UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1.	TOTAL INCOME FROM OPERATIONS	64,511	40,769	176,323	158,830	77,042	319,282
2.	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS)	1,036	127	(290)	1,328	(129)	(5,400)
3.	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX (AFTER EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS)	1,036	127	(290)	1,328	(129)	(5,400)
4.	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS)	612	67	(508)	729	(257)	(5,631)
5.	TOTAL COMPREHENSIVE INCOME FOR THE PERIOD [COMPRISING PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (AFTER TAX)] AND OTHER COMPREHENSIVE INCOME (AFTER TAX)]	612	67	(508)	730	(257)	(5,628)
6.	PAID-UP EQUITY SHARE CAPITAL (FACE VALUE Rs.10/- EACH)	2,984	2,984	2,984	2,984	2,984	2,984
7.	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVES) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR			86,864			109,058
8.	EARNINGS PER SHARE (OF RS.10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUED OPERATIONS)						
	(A) BASIC*	2.05	0.22	(1.70)	2.45	(0.86)	(18.86)
	(B) DILUTED*	2.05	0.22	(1.70)	2.45	(0.86)	(18.86)

Notes:

- 1. The aforesaid results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors, for release, at their respective meetings held on 12th August, 2021.
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under section 133 of the Companies Act. 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated 5th July, 2016.
- The proposed scheme of Amalgamation of Adyashakti Realtors Ltd. with the company had been approved by the requisite majority of its members and creditors and the same ispending for approval by the Regional Director (Northern Region), Ministry of Corporate Affairs. The effect of the aforesaid amalgamation has not been considered in the aforesaid results which will be considered once the scheme comes into force. The appointed date for the said amalgamation is 1st April,
- The aforesaid results for the quarter ended 30 June, 2021 have been subjected to 'Limited Review' by the Statutory Auditors of the company and they have issued 'Limited Review Reports' for the same
- The figures of the previous periods have been regrouped/recast wherever considered necessary to make them meaningful and the previous periods have been regrouped and the previous periods of the previous periods have been regrouped and the previous periods and the previous periods have been regrouped and the previous periods and the previous periods are previous periods are previous periods and the previous periods are previous periods and the previous periods are previous periods are previous periods and the previous periods are previous periods and the previous periods are previous perand comparable with the figures of the current periods.
- The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the web-sites of the Stock Exchanges and the Company namely www.bseindia.com. www.nseindia.com and www.kothariproducts.in. FOR KOTHARI PRODUCTS LIMITED

Place: KANPUR Date: 12th August, 2021

Not Annualised

Sd/-(DEEPAK KOTHARI) **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** DIN: 00088973

56 %

PAT

Q1

y-o-y

**TURBO TMT** 

#### CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED CIN: L60210WB1985PLC038478

Registered Office: 2A, Ganesh Chandra Avenue, Commerce House, 9th Floor, Room No. 8A, Kolkata, West Bengal, 700013
Ph. No:- 011-26039925, E-mail Id: containerwayinternational@gmail.com, Website: www.containerway.in

	tement of Un-Audited Financial Results for the			Figures in	
	Particulars	Quarter ended 30.06.20 21	Quarter ended		Financi Year ended
		Un- Audited	Audited	Un- Audited	Audite
Т	Revenue From Operations	0.00	0.00	0.00	0.00
Ш	Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00
Ш	Total Income (I+II)	0.00	0.00	0.00	0.00
IV	EXPENSES				
а	Cost of materials consumed	0.00	0.00	0.00	0.00
b	Purchases of Stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00
С	Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress	0.00	0.00	0.00	0.00
d	Employee benefits expense	0.00	0.00	0.00	0.00
е	Finance costs	0.00	0.00	0.00	0.00
f	Depreciation and amortization expense	0.00	0.00	0.00	0.00
g	Other expenses	0.95	2.33	4.21	6.69
	Total expenses (IV)	0.95	2.33	4.21	6.69
٧	Profit/(loss) before exceptional items and tax (I-IV)	-0.95	-2.33	-4.21	-6.69
VI	Exceptional Items	0.00	0.00	0.00	0.00
VII	Profit/(loss) before tax (V-VI)	-0.95	-2.33	-4.21	-6.69
VIII	Tax expense:				
	(1) Current tax	0.00	0.00	0.00	0.00
	(2) Deferred tax	0.00	0.00	0.00	0.00
IX	Profit (Loss) for the period from continuing operations (VII-VIII)	-0.95	-2.33	-4.21	-6.69
Х	Profit/(loss) from discontinued operations	0.00	0.00	0.00	0.00
ΧI	Tax expense of discontinued operations	0.00	0.00	0.00	0.00
XII	Profit/(loss) from Discontinued operations (after tax) (X-XI)	0.00	0.00	0.00	0.00
XIII	Profit/(loss) for the period (IX+XII)	-0.95	-2.33	-4.21	-6.69
XIV	Other Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00
ΧV	Total Comprehensive Income for the period (XIII+XIV) (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	-0.95	-2.33	-4.21	-6.69
XVI	Earnings per equity share (for continuing operation):				
	(1) Basic	-0.03	-0.07	-0.13	-0.20
	(2) Diluted	-0.03	-0.07	-0.13	-0.20
XVII	Earnings per equity share (for discontinued operation):				
	(1) Basic	N.A.	N.A.	N.A.	N.A.
	(2) Diluted	N.A.	N.A.	N.A.	N.A.
XVIII	Earnings per equity share(for discontinued & continuing operations):				
	(1) Basic	-0.03	-0.07	-0.13	-0.20

(2) Diluted Notes: 1. The above-mentioned figures are in accordance with Ind-AS. 2. Segment reporting as per Ind-AS 108 is not applicable on the Company. 3. The Company does not have any exceptional or extraordinary items to report for the above period. 4. The above Un- audited financial results for the quarter ended on 30.06.2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 12, 2021. 5. The Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been done by the Auditors of the Company and the Limited Review Benot is being submitted to the concerned Stork Evolapone(s). 6 Previous years and the Limited Review Report is being submitted to the concerned Stock Exchange(s). 6.Previous year period figures have been rearranged, regrouped wherever necessary to make them comparable with current period figures. 7.The results will be available on the Company's website www.containerway.in and on the stock exchange website of BSE Limited i.e www.bseindia.com & CSE i.e. www.cse-india.com Date: August 12, 2021 Place: New Delhi For CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED
Salem Laxman Ganapathi (Director)

-0.03 -0.07 -0.13 -0.20

Place: Mumbai

Date: 13th August, 2021

## E.I.D.- PARRY (INDIA) LIMITED



CIN: L24211TN1975PLC006989 Regd. Office: 'Dare House', Parrys Corner, Chennai - 600 001. Tel: 044-25306789 Fax: 044-25341609

Web: www.eidparry.com, Email: investorservices@parry.murugappa.com

#### **Extract of Unaudited Consolidated Financial Results** for the quarter ended June 30, 2021

SI. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2021	Quarter Ended 30.06.2020
1	Total Revenue from operations	4,354.49	18,587.45	4,142.09
2	Net Profit / (Loss) Before Tax before exceptional item and non-controlling interest	378.76	1,651.40	275.53
3	Net Profit / (Loss) Before Tax after exceptional item before non-controlling interest	378.76	1,539.32	275.53
4	Net Profit / ( Loss) after taxes and non-controlling interest	132.61	447.37	29.33
5	Total Comprehensive Income (after tax)	315.12	1,008.40	103.92
6	Equity share capital (Face Value of Re.1/- per equity share)	17.71	17.71	17.70
7	Reserves excluding revaluation reserves		4,565.31	
8	Earnings Per Share (of Re.1/- each) (in Rs.)			
	(a) Basic	7.49	25.27	1.66
	(b) Diluted	7.47	25.15	1.64

Note: The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 12, 2021.

2 Additional information on standalone financial results is as follows

Particulars	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2021	Quarter Ended 30.06.2020
Revenue from operations	449.69	2,024.25	491.06
Profit/(loss) before tax	-43.93	1,058.39	305.29
Profit/(loss) after tax	-33.1	864.86	225.65
Total comprehensive income (after tax)	-32.65	875.96	224.85

3 The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the guarter ended June 30, 2021 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.eidparry.com. On behalf of the Board of Directors

Date : August 12, 2021 S.Suresh Place : Chennai **Managing Director** 

# **BEEKAY**



y-o-v

## **BEEKAY STEEL INDUSTRIES LIMITED**

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (Rupees in Lakhs)

SI	Particulars no	Quarter Ended	Previous Quarter	Corresponding 3 months	Previous Year
			Ended	ended in the previous year	ended
		30.06.2021	31.03.2021		31.03.2021
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	28118.57	31364.95	11224.63	87431.45
2	Net Profit for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extra-ordinary items #)	6703.84	3750.92	709.51	10711.99
3	Net Profit for the period before tax				
	(after Exceptional and/or				
	Extra-ordinary items# )	6703.84	3750.92	709.51	10711.99
4	Net Profit for the period after tax				
	(after Exceptional and/or				
	Extra-ordinary items#)	5028.90	3196.15	446.37	8047.22
5	Total Comprehensive Income for				
	the period [Comprising Profit/ (Loss)				
	for the period (after tax) and Other				
	Comprehensive Income (after Tax)]	5049.62	3240.08	456.34	8156.85
6	Equity Share Capital	1909.09	1909.09	1909.09	1909.09
7	Reserves (excluding Revaluation				
	Reserve) as shown in the Audited				53191.49
	Balance Sheet of the previous year				
8	Earning Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing and				
	discontinued operations) **-				
	Basic	26.48	16.99	2.39	42.77
	Diluted	26.48	16.99	2.39	42.77
	**Not Annualised				

KEY NUMBERS OF STANDALONE FINANCIAL RESULTS

Quarter

Ended

28466 14

6703.84

5028.90

Quarter

Ended

31407 79

3750.88

3220.77

30.06.2021 31.03.2021

# The Company does not have Exceptional and Extra-ordinary items.

#### **INSILCO LIMITED**

(Under Voluntary Liquidation wef 25.06.2021) CIN: L34102UP1988PLC010141

Regd. Office - A - 5, UPSIDC Industrial Estate, Bhartiagram, Gajraula, Distt. Amroha, U.P.-244223 Phone: 09837923893, Fax: (05924) 252348, Email id: insilco@evonik.com, Website: www.insilcoindia.co Statement of Un-audited Financial Results for the quarter/three months ended 30th June 202

<b>1</b>		(F	Rs. in Lakhs)
Particulars	Quarter Ended 30 <sup>th</sup> June 2021	Year Ended March 31, 2021	Quarter Ended 30 <sup>th</sup> June 2020
Total income from operations (net)	32	471	126
Net Profit / (Loss) for the period	(295)	(5,764)	(282)
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)			
Net Profit / (Loss) for the period before tax	(295)	(5,764)	(282)
(after Exceptional and/or Extraordinary items#)			
Net Profit / (Loss) for the period after tax	(295)	(5,772)	(305)
(after Exceptional and/or Extraordinary items#)			
Total Comprehensive Income for the period	(295)	(5,715)	(316)
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other			
Comprehensive Income (after tax)]			
Equity Share Capital	6,272	6,272	6,272
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the			
Audited Balance Sheet of the previous year			
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
(for continuing and discontinued operations) -			
(a) Basic	(0.47)	(9.20)	(0.49)
(b) Diluted	(0.47)	(9.20)	(0.49)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Sto Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirem Regulations, 2015. The Statutory Auditor has qualified their Audit Report on the Standalone Ind A Financial Statement as at and for the year ended March 31, 2021 and Review Report on the Result for the Quarter/Three months ended June 30, 2021. The full format of the Quarterly Financia Results alongwith Limited Review Report are available on the website of Stock Exchange

(www.bseinda.com) and the Company (www.insiliconida.com).

The Company does not have any Exceptional and Extraordinary Items to report in above periods

For and on behalf of Board of Directors of Insilco Limited (Under voluntary liquidation wef 25.06.2021)

Paremal Narayanan Vinod Chandra Prakash Managing Director DIN: 08803466 Liquidator of Insilco Limited egistration no. IBBI/IPA-002/IP-N0066 2018-2019/120231 Dated : August 12, 2021 Place : Mumba Place : New Del

#### **COMPUAGE INFOCOM LIMITED** CIN: L99999MH1999PLC135914

Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth, Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063.

Tel No.: 022-67114444 | Fax No.: 022-67114445 | E-mail: investors.relations@compuageindia.com | Website: www.compuageindia.com

#### EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS **FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021** (Rs.in Lakhs except EPS) Standalone Consolidated

۱,	Sr.		Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Year
	ы. Ю.		ended	ended	ended	ended	ended	ended
יוו	VO.		30.06.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	30.06.2020	31.03.2021
			(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	1	Total income from operations (net)	66,408.42	56,102.15	3,74,695.09	66,408.42	56,102.15	3,74,718.21
	2	Net Profit / (Loss) for period (before Tax,						
Ш		Exceptional and/or Extraordinary Items)	130.19	23.15	2,768.55	130.19	23.15	2,789.26
:	3	Net Profit / (Loss) for period before Tax						
Ш		(after Exceptional and/or Extraordinary items)	130.19	23.15	2,768.55	130.19	23.15	2,789.26
•	4	Net Profit / (Loss) for period after Tax						
Ш		(after Exceptional and/or Extraordinary items)	102.27	17.60	2,047.44	102.27	17.60	2,068.15
:	5	Total Comprehensive Income for the period						
Ш		(Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)						
Ш		and Other Comrehensive income (after Tax)	102.27	17.60	2,129.48	102.27	17.60	2,150.19
Ш	6	Equity Share Capital	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52
'	7	Reserves (excluding Revaluation Reserve						
		as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	20,882.16	-	-	20,927.93
П	8	Earnings Per Share (before and						
Ш		after extraordinary items) (of Rs.2/-each)						
Ш		Basic :	0.16	0.03	3.28	0.16	0.03	3.31
IL		Diluted:	0.16	0.03	3.28	0.16	0.03	3.31

Notes:

Date: 13th August, 2021

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on the Company's website www.compuageindia.com

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 13<sup>th</sup> August, 2021.

For Compuage Infocom Limited Atul H.Mehta **Chairman and Managing Director** 

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and unaudited Financial Results is available on the website of BSE (www.bseindia.com), and on the Company's website (www.beekaysteel.com) The above financial results have been reviewd by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings on 13th August 2021. The Statutory Auditors have provided limited review report of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated ) to the Company for the quarter ended on 30th June, 2021

SI

Particulars

Operation

1 Total Revenue From Operation

3 Profit After Tax from Continuing

Profit Before Tax from

Continuing Operation

The Company has prepared the Consolidated Financial Statement on quarterly basis and the Consolidated financial figures include wholy owned subsidary - Beekay Utkal Steel Pvt. Ltd. And assocaite- AKC Steel Industries Ltd. # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.OR # - The Company does not have Exceptional and Extraordinary items.

Figures for the previous periods have been regrouped and reclassified to conform to the classification of the current period, wherever considered necessary.

> By Order of the Board of Directors For Beekay Steel Industries Ltd.

> > SURESH CHAND BANSAL Executive Chairman DIN: 00103134

(Rs.in Lakhs)

Year

87963.21

10711.95

8071.84

Previous | Corresponding | Previous

Quarter

ended in the

previous year

11608.79

709.51

446.37

Unaudited Audited Unaudited Audited

30.06.2020 31.03.2021

CIN: L27106WB1981PLC033490

Regd Office: "Lansdowne Towers"4th Floor, 2/1A Sarat Bose Road, Kolkata-700020

Phone:033-4060-4444, Fax:033-2283-3322 Website:www.beekaysteel.com,Email:contact@beekaysteel.com























Place: Kolkata.

Date: 13th August, 2021









सीआयएन:एल१७१००एमएच१९४६पीएलसी००४८८६ **नोंदणीकृत कार्यालयः** नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई–४०००६३. **दुर**:०२२–६६४५०१२३ फॅक्सः ०२२ – ६६४५०१०१. वेबसाईट: www.nesco.in ईमेल: companysecretary@nesco.in

सदर वृत्तपत्रात दिनांक १२.०८.२०२१ रोजी प्रकाशित दिनांक ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे अहवालात श्री. कृष्णा एस. पटेल यांचे पद कृपया अध्यक्ष

नेस्को लिमिटेडकरिता सही / – जिनल जे. शाह 93/0८/२०२9 कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

# Fiya

व व्यवस्थापकीय संचालक असे वाचावे

#### प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८३पीएलसी०८६८४० नोंदणीकृत कार्यालयः ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कवें रोड, मरीन लाईन्स (पूर्व), मुंबई-४००००२. दूर.क.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अद्रवाल

				(रु.लाखात,	ईपीएस व्यतिरि
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७४.६१	२९६.२७	१५४.६४	१०९२.९२
۶. ه.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	२५.६३	29.09	₹.0७	96.74
	आणि/िकंवा विशेष साधारण बाब आणि/िकंवा अल्पाकृती व्याज पूर्व)	२५.६३	79.09	3.00	66.74
٧. ٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर) कालावधीकरिता एकण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष	१८.७१	२३.८६	7.09	₹0.४0
١.	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	3.56	(११.३८)	<i>ڳ</i> وا.0	(११.३८)
ξ.	समभाग भांडवल	99.50	99.50	99.40	99.50
<u>ا</u>	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	_		-	_
ζ.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)				
	१. मूळ	93.8	2.80	0.28	ξ.0 <b>ξ</b>
	२. सौमिकृत	9.८९	9.80	0.28	€.0€

ठिकाण : मुंबई

) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळा सभेत मान्य करण्यात आले आणि भारतीय लेखाप्रमाणानुसार तयार केले आहेत.

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.ii वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करित पी.व्ही. हरिहर पर्णवेळ संचालव

> > डीआयएन:०३१९६९७

दिनांक : १३.०८.२०२१

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that to tran of share and interest in property jointly owned by late Smt. Philomena Joseph Rodrigues wife of late Shri Joseph Rodrigues in flat no. 202 and shop no. 1, in Andheri Durga Co-Op Housing Society Ltd., situated at CTS No 284/16 Plot no.24, Military Road, Marol Andheri East, Mumbai-400059. To be transferred In favor of her only son and join owner Mr. Franky Rodrigues. Any objection or claims if any to pertaining the above roperty should be informed to the Secretary of the Society, Andheri Durga Co-Op. Housing Society Ltd on or before 31st August 2021. Place: Mumbai Date: 14-08-2021

#### **PUBLIC NOTICE**

This is to bring to the notice of the general public that my client's Dheeraj Residency CHS LTD. having address at Dheeraj Residency CHS LTD. Opp. Oshiwara Bus Depot. Goregaon West, Mumbai, have published this notice in respect of properties mentioned in the Schedule - 1 which is being transferred to Mrs. Kanta Suri in consideration to the registered nomination and consent of all legal heirs of the deceased Mr. Rajesh V. Suri who passed away on 19-04-2021.

If any person/s having any objection to this transfer of properties shall prove the same with supporting documents thereof and shall contact/ address all the correspondence to the undersigned.

#### Schedule 1

1. Flat no. A/204, Dheeraj Residency CHS LTD. Link Road. Opp. Oshiwara Bus Depot, Goregaon West, Mumbai.

Dheeraj Residency CHS LTD. (Manager)

### Speed... Reliablity

### कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेड

सीआयएनः एल९९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४

**नोंदणीकृत कार्यालयः** डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर::९१-२२-६७११४४४, फॅक्स:९१-२२-६७११४४४५ ई-मेलः investors.relations@compuageindia.com वेबसाईटः www.compuageindia.com

२० जन. २०२१ रोजी संप्रलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

					(राखात, इ	ध्याएस व्यातास्क)
		एकमेव			एकत्रित	
तपशील	संपलेले	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेले
	३ महिने	३ महिने	वर्ष	३ महिने	३ महिने	वर्ष
	३०.०६.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	३०.०६.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	££80C.82	4६१०२.१५	३७४६९५.०९	६६४०८.४२	५६१०२.१५	30809८.२१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवा-						
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	930.98	23.94	२७६८.५५	930.98	२३.१५	२७८९.२६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-						
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	930.98	23.94	२७६८.५५	930.98	२३.१५	२७८९.२६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-	-					
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	902.20	90.६0	2080.88	902.20	90.६0	२०६८.१५
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधी						
करिता सर्वंकष नफां/(तोटा) आणि इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	902.20	90.80	२१२९.४८	902.20	90.६0	२१५०.१९
समभाग भांडवल	૧૨९९.५૨	9२९९.५२	9२९९.५२	9२९९.५२	૧૨९९.५૨	૧૨९९.५૨
मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव		_	२०८८२.१६	-	-	२०९२७.९३
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)						
(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)						
अ. मूळ	0.9६	0.03	3.2८	0.9६	0.03	3.39
ब. सौमिकृत	0.9६	0.03	3.2८	0.9६	0.03	3.39
Arr.		•				

त्रैमासिक/<del>वार्षिक</del> वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/<del>वार्षिक</del> वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com व www.nseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.compuageindia.com वेबसाईटवर

ब) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरिता अतल एच मेहता दिनांकः १३.०८.२०२१ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाणः मुंबई

अनेरी फिनकॅप लिमिटेड नोंद. कार्या: युनिट क्र.३१०, बी२बी सेन्टर को-ऑप. प्रिमायसेस सोसायटी लिमिटेड, कांचपाडा, लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४. द्रर.:०२२-६२३६११०४ ई-मेल:farryind@gmail.com, वेबसाइट:www.anerifincap.com, सीआयएन:एल६५९१०एमएच१९९०पीएलसी२९५९८२

३० जून, २०२१ रोजी सपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षि	(रु. लाखात)		
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०
तपशील	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	920.00	9048.७२	948.00
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9८.99	(८४.४७)	८५.८५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9८.99	(८४.४७)	८५.८५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9८.99	(८४.४७)	६४.४५
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष			
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9८.99	(८४.४७)	६४.४५
समभाग भांडवल	309.39	309.39	309.39
राखीव, ताळेबंद तारखेला पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून	0.00	9८८.५0	0.00
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)			
१. मूळ (रु.)	0.80	(२.८०)	२.१४
२. सौमिकृत (रु.)	0.80	(२.८०)	२.१४

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालव मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजस सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कषांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.anerifincap.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: १३.०८.२०२१

दिनांक: १३.०८.२०२१

अनेरी फिनकॅप लिमिटेडकरित सही/- भावेश वोरा पर्णवेळ संचालक डीआयएँन:०२३६५६८३

दिनांक: १२.०८.२०२१



GAGAN POLYCOT INDIA LIMITED नोंदणीकृत कार्यालयः इमारत क्र.२, दुकान क्र.२, सुंरा नगर, वाळीव, वसई (पुर्व), पालघर-४०१२०८. द्र.:८१०८५१९९९, ई-मेल:gaganpolycot@gmail.com, वेबसाइट:www.gaganpolycot.com, सीआयएन:एल३३१११एमएच१९८८पीएलसी२३१९५६

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिवि	शत वित्तीय नि	ष्कर्षाचा अहव	<b>ाल</b> (रु. लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष	संपलेली तिमार्ह
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष	(0.09)	389.0८	34.89
माशारण बाबपर्व)	(5 06)	(33 010)	Un Inv

तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	(0.09)	389.0८	34.89
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबपूर्व)	(६.०५)	(३३.४७)	43.08
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबनंतर)	(६.०५)	(३३.४७)	80.38
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा			
विशेष साधारण बाबनंतर)	(६.०५)	(३२.८४)	80.38
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(६.०५)	(३२.८४)	80.38
समभाग भांडवल	9000.00	9000.00	9000.00
राखीव (मागील लेखावर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			
पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	0.00	-33.83	0.00
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)			
9. मूळ (रु.)	(0.0%)	(0.33)	0.80
२. सौमिकृत (रु.)	(0.0%)	(0.33)	0.80
_			

्वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट. २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य 📙 टीप

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gaganpolycot.com वेबसाईटवर उपल गगन पॉलीकॉट इंडिया लिमिटेडकरित

केत् कृष्णवदन पारिख व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ डीआयएन:००१८५३४३

## महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L71100MH1982PLC028750 नोंदणीकृत कार्यालयः १०७/१०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (ग), मुंबई-४०००५८. दूर:.०२२-६७४२४८५५, Website: www.mahacorp.in E-mail: mcl@visagar.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षांचा अहवाल

			(ক্ত.লাব্রা
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिम
तपशील	३०.०६.२०२१	39.03.2029	30.08.20
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	89.08	98.
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(8.48)	0.40	0
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(8.48)	0.40	0
समभाग भांडवल	9343.33	9343.33	9343
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	-	-	
ब) सौमिकृत	-	-	

सीआयएन:एल७४९९९एमएच१९८३पीएलसी०२९४०८ **नोंदणीकृत कार्यालय:** ३रा मजला, देवीदास मेन्शन, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. **दूरध्वनी:**९१-२२-२२८३७४८९/९० E-mail:office@goldcrestgroup.com | Website:www.goldcrestgroup.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत

गोल्डक्रेस्ट कॉपीरेशन लिमिटेड

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही			
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६६०.२६	४३०.९६	808.90	१९८१.६३	
करपुर्व नफा /(तोटा)	४६०.४८	938.03	२८५.७८	9298.49	
करानंतर नफा/(तोटा)	३३५.८२	983.36	१८८.५९	९५०.४६	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	३३५.६५	<b>१४४.४२</b>	984.98	९५४.9७	
संबंधित नफा/(तोटा):					
(१) पालक कंपनीचे मालक	३३५.८२	983.36	9८८.५९	९५०.४६	
(२) अ–नियंत्रीत व्याज	_	_	_	_	
खालील संबंधित एकूण सर्वंकष उत्पन्न					
(१) पालक कंपनीचे मालक	३३५.६५	<b>१४४.४२</b>	984.98	९५४.9७	
(२) अ–नियंत्रीत व्याज	_	_	_	_	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती)	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	
इतर समभाग	_	_	_	4983.90	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)					
अ. मूळ	4.90	२.५२	3.39	9६.७०	
ब सौमिकत	4 90	2 42	3 3 9	98.190	

टिप :

१ सदर वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मार्च, २०२१ तिमाहीचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाही अखेरीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख अलेखापरिक्षित आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

कोविड- १९ महामारीमुळे कंपनीने भाडे वसूली, अ-देयक प्राप्त वस्तु आणि इतर वित्तीय मालमत्ताचे वसुलीमधील कर निर्धारणातील अंदाजित आधारित विश्लेषण आणि आतील व बाहेरील माहिती विचारात घेतली आहे. तथापि कोविड-१९ चा वास्तविक प्रभाव कंपनीच्या वित्तीय अहवालावर अंदाजितपासून वेगळा आहे. पुढील आर्थिक स्थितीतील कोणतेही साहित्यीक बदलाचे कंपनीकडून निरीक्षण केले जाईल.

संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता ५% दुराने (रु.१०/ – प्रत्येकी दुर्शनी मुल्याचे रु.०.५० प्रती समभाग) लाभांश शिफारस केला असून

ते आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबन आहे ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या www.goldcrestgroup.com आणि

बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांची मुख्य माहिती खालीलप्रमाणेः

				(v. clidici)
		संपलेले वर्ष		
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
एकूण उत्पन्न	६६०.२६	४३०.९६	808.90	98८9.२७
करपुर्व नफा	४६०.७२	938.09	२८५.९०	१२१९.४६
करानंतर नफा	३३६.०६	983.88	9८८.७0	९५०.४१
एकूण सर्वंकष उत्पन्न	३३५.८८	988.86	984.39	९५४.१३
			मंडळ	ाच्या आदेशान्वये

दिनांक: १३.०८.२०२१

ठिकाण: मुंबई

डीआयएन: ०१५८७९०१ स्किल इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड SKOL

**नोंदणीकृत कार्यालयः** स्कील हाऊस, २०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३. *The* CIN.:L36911MH1983PLC178299, दुर.:०२२-६६१९९०००, फॅक्स:०२२-२२६९६०२३, ई-मेल: contact@skilgroup.co.in, वेबसाईट:www.skilgroup.co.in

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

1		एकमव		ρκιφί			
1		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
अ. क्र.	तपशील	३०.०६.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	३०.०६.२० अलेखापरिक्षित	३०.०६.२ <b>१</b> अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	३०.०६.२० अलेखापरिक्षित
٩. ٦.	एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	0.80	४१५.१९	-	0.80	३४२५.३५६	0.50
3.	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(3८४३.७०)	(४६१८२.७४)	(४३५१.९७)	(३८४५.६९)	(४५८४९.४६)	(४३५४.०३)
8.	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(3683.00)	(४६१८२.७४)	(४३५१.९७)	(३८४५.६९)	(४५८४९.४६)	(४३५४.०३)
ч.	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/	(३६८३.५०)	(४६१८२.७४)	(४३५१.९७)	(३६८५.४९)	(४५९३०.७१)	(४३५४.०३)
1	(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३६८३.५०)	(४६१८०.७५)	(४३५१.९७)	(३६८५.४९)	(४५९२८.५७)	(४३५४.०३)
ફ. ૭.	समभाग भांडवल उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	२१६५७.१२	२१६५७.१२	२१६५७.१२	२१६५७.१२	२१६५७.१२	२१६५७.१२
1	(रु.१०/- प्रती)	_	_	_	_	_	_
1	मूळ:	(9.00)	(२१.३२)	(२.०१)	(9.00)	(२१.२१)	(२.०१)
1	सौमिकृत:	(9.७०)	(२१.३२)	(२.०१)	(9.७०)	(२१.२१)	(२.०१)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या आलेली वित्तीय निष्कषिच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षिच संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक् एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.skilgroup.co.ir वेबसाईटवर उपलब्ध आहे

स्किल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित भावेश गांधी

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

अनुपा तन्ना शाह

व्यवस्थापकीय संचालक

पूर्णवेळ संचालक ठिकाण: मुंबई डीआयएन:०००३०६२३ दिनांकः १२.०८.२०२१

### जेपीटी सिक्युरिटीज लिमिटेड

CIN:L67120MH1994PLC204636 **नोंदणीकृत कार्यालय** : एसकेआयएल हाऊस,२०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३. **दुर**:०२२-६६१९९०००,

फॅक्सः०२२-२२६९६०२४. **ई-मेलःcompany.secretary@jptsecurities.com वेबसाईटःwww.jptsecurities.co**m ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकमेव			एकत्रित			
	संपलेली तिमाही सं		संपलेले वर्ष	र्ष संपलेली तिमाही		ही	संपलेले वर्ष
३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२०	39.03.79	३०.०६.२१	39.03.79	३०.०६.२०	39.03.79
अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१४.0५	१२.४२	१४.0४	40.68	१४.0५	१२.४२	१४.0४	40.68
0.30	(३.१४)	२.३१	(१.७१)	0.30	(३.१४)	२.३१	(१.७१)
0.30	(३.१४)	२.३१	(१.७१)	0.30	(३.१४)	२.३१	(१.७१)
0.24	(२.१४)	9.99	(१.३५)	0.24	(२.१४)	8.88	(१.३५)
एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए
३00.६0	300.80	₹00.€0	३००.६०	₹00.€0	₹00.€0	300.80	₹00.€0
-	-	-	१५०.२०	-	-	-	१४३.३५
0.08	(0.06)	0.09	(0.08)	0.00	(0.09)	0.0६	(0.06)
0.08	(0.06)	0.09	(80.0)	0.00	(0.09)	0.08	(0.06)
	अतेस्वापिक्षित १४.०५ 0.३० 0.३० ५.२५ एसए ३००.६०	संपलेली ति  30.0६.२१ 3१.03.२१  अलेखापरिक्षित लेखापरिक्षित  १४.0५ १२.४२  0.३0 (३.१४)  0.३0 (३.१४)  0.२५ (२.१४)  एनए एनए एनए उ०0.६0	संपलेली तिमाही  30.0६.२१ ३१.०३.२१ ३०.०६.२०  अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित  १४.0५ १२.४२ १४.0४  0.३0 (३.१४) २.३१  0.३0 (३.१४) १.३१  0.२५ (२.१४) १.९९  एसए एसए एसए एसए उ००.६०   0.0१ (0.0৬) 0.0৬	संपलेली तिमाही संपलेले वर्ष  30.05.२१ ३१.03.२१ ३०.05.२० ३१.03.२१  अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित (१.05)  0.30 (3.१४) २.३१ (१.७१)  0.30 (3.१४) २.३१ (१.७१)  0.30 (3.१४) १.३१ (१.७१)  0.44 (2.१४) १.९९ (१.३4)  एलए एलए एलए एलए एलए एलए उ०.50  १40.२०  0.0१ (0.09) 0.09 (0.09)	संपलेली तिमाही संपलेले वर्ष    30.06.28   32.05.28   30.06.20   38.05.28   30.06.28     अलेखापरिक्षित   लेखापरिक्षित   अलेखापरिक्षित   लेखापरिक्षित   अलेखापरिक्षित   (१.0४)   (1.04)     0.30   (3.8४)   7.38   (8.68)   0.30     0.30   (3.8४)   7.38   (8.68)   0.30     0.30   (3.8४)   7.38   (8.68)   0.30     0.30   (3.84)	संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमा ३०.०६.२१ ३१.०३.२१ ३०.०६.२० ३१.०३.२१ ३०.०६.२१ ३१.०३.२१ अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित हेस्वापरिक्षित १४.०५ १२.४२ १४.०४ ५०.८४ १४.०५ १२.४२ ०.३० (३.१४) २.३१ (१.७१) ०.३० (३.१४) ०.३० (३.१४) २.३१ (१.७१) ०.३० (३.१४) ०.२५ (२.१४) १.३१ (१.७१) ०.३० (३.१४) एलए एलए एलए एलए एलए एलए एलए एलए एलए एलए	संपतिली तिमाही

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे श्रेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.jptsecurities.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्व

जेपीटी सिक्यरिटीज लिमिटेडकरिता सही/

(रु. लाखात)

चिंतन राजेश छेडा पुर्णवेळ संचालक

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

PUBLIC NOTICE

Agreement between Mr. Mukund

Kashinath Natu and Mr. Sunil

Manubhai Pabari agreement dated

19/04/1988 has been misplaced or

lost by the present owner. Property

mentioned in the said agreement is

Office no. 320, Building known as ANANT-LAXMI CHAMBERS,

Survey no. 92-B, Tika no. 23, City

survey no. 85(pt) of Thane (w)

situated at Village Chendani,

Secondly original registration

receipt of Ram B. Sukhramani reg.

no. 6166/97 registered at Thane is

If any one finds the said agreement

or the receipt, please contact on

ADV. MONISHA SUKHRAMANI

(रु.लाखात)

Contact No. 9819115522

below phone no. 9819115522

Taluka and District Thane.

misplaced or lost.

#### प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कवें मार्ग, मरीन लाईन्स (पूर्व), मुंबई-४००००२. द्र.क.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com २० जन २०२१ रोजी संप्रलेल्या निमारीकरीना एकमेन अले

			कषाचा अहवाल (रु.लाखात, इ	पीएस व्यतिरि <del>त</del>
. নদ্যাল	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०.५२	१८.७६	१०.८५	५१.४३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१०५.०४)	(\$\$.\$\$\$)	(१५८.0५)	(५४६.८४)
आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१०५.०४)	(११३.४३)	(१५८.0५)	$(48 \xi. \mathcal{C} \delta)$
आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर) कालावधीकरिता एकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	(१०५.०४)	(११८.८९)	(१५८.0५)	(५५२.३0)
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	28.28	१३.८७	¥.0Ę	३०.६७
समभाग भांडवल राखीव (पुनर्मृल्यांकित राखीव वगळुन) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित	\$00.23	\$00.73	300.73	300.73
ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-		-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)				
१. मूळ २. सौमिकृत	(3.40)	(3,9E) (3,9E)	(५.२६) (५.२६)	(१८.४०) (१८.४०)

) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि भारतीय लेखाप्रमाणानसार तयार केले आहेत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३.०८.२०२१

संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही/ आदित्य भवानीया पूर्णवेळ संचालक डीआयएन:०००१८९११

नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एमडी फुड प्रोडक्ट एलएलपी, मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेचे नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचे नियोजित आहे

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: प्रक्रिया, शेती, उत्पादन, वितरक, एजन्सी, दलाल, घटक, स्टॉकिएस्ट, आयातदार, निर्यातदार आणि अन्यथा सर्व प्रकारच्या सेंद्रिय आणि अजैविक पदार्थ उत्पादने आणि पेय उत्पादने, मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक्स, एरेटेड मिनरल वॉटरचा व्यवसाय करण्यासाठी, फळ पेय, कृत्रिम चवयुक्त पेये, घनरूप दूध आणि सर्व प्रकारचे पिण्याचे पदार्थ आणि इतर उपभोग्य तरतुदी मानवी वापरासाठी आणि सर्व प्रकारच्या आणि प्रकारच्या खाद्यपदार्थ आणि पेयांची आयात आणि निर्यात करण्यासाठी प्रत्येक वर्णनाची तरतूद असलेल्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्यात करणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय बी-प्लॉट २१०

मजला-१६, बी विंग, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जनरल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासाठ येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट

क्र.६,७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० आणि मुंबई येथील निबंधकांकडे (कंपनीचे व एलएलपीचे) सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ (एकवीस) दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ज दिनांकीत १४ ऑगस्ट, २०२१

अर्जदारांची नार १. प्रतिक अनिल मित्तल

#### २. राजस किशोर धोते **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that SHRI BHARAT S. DADIYANI, is the present LEGAL OWNER/MEMBER of Flat No.3/E/6, ON 1st FLOOR, MAJITHIA NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Near Milap Cinema 53, S.V. Road, Kandivali (West), Mumbai-400067.

That the Originally the said Flat No.3/E/6 was OWNED and ACQUIRED BY MR. JASWANTRAI VRAJLAL MEHTA from the Builder/Developers who have constructed the said Building vide Allotment Letter on OWNERSHIP BASIS who then became a Bonafied Member of MAJITHIA NAGAR CHS LTD. holding Share Ceniticate No.184 or five fully paid up shares of Rs.50/-, each distinctive Nos. from 916 to 920 in favour of JASWANTRAI VRAJLAL MEHTA.

AND WHEREAS the said Member JASWANTRAI VRAJLAL MEHTA, sold the said flat to MRS. SUSHILABEN SHANTILAL BADYTANI, vide Agreement Dated 24-12-1991 on receiving full and final consideration or the said flat and the same was transferred and endorsed by the said Society on 18-10-1992. (The Original Agreement dated 24-12-1991 has been lost/ misplaced and the same is not traceable). The said Owner/Member MRS. SUSHILABEN SHANTILAL BADIYANI

GIFTED the said Flat No.3/E/6 to MR. BHARAT S. BADIYANI vide egistered Gift Deed and the same was Tra No.184 on 9-8-2009 by the society.

Mr. BHARAT S. BADIYANI intends to sale his said flat No.3/E/6 to SHRI JIGNESH VASANTRAI MEHTA AND VASANTRAI NANJI MEHTA

The Intending PURCHASER SHRI JIGNESH VASANTRAI MEHTA AND VASANTRAI NANJI MEHTA in respect of the said Flat No.3/E/6, through their ADVOCATE SHRI BHARAT H. MERCHANT, at 28A, Shree Naman Plaza, Near fly over Bridge, S.V. Road, Kandivali (West)-400067 hereby invites any claims, demands and objections from any person/persons, Banks, Financial Institution or any body within 15 days from the publication of Notice, with copies of such documents and other proofs on the above mentioned address. If no claims, demands and objections are received within a period prescribed above, the present LEGAL OWNER/MEMBER MR BHARAT S. BADIYANI is free to deal & sale to SHRI, JIGNESH VASANTRA MEHTA AND VASANTRAI NANJI MEHTA in respect the said Flat No. 3/E/6, 1st Floor in MAJITHIA NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, 53, Near Milap Cinema, S.V. Road, Kandivali (West) Mumbai-400067 in the said society.

PLACE: MUMBAI DATE: 14/08/2021

(BHARAT HIMATLAL MERCHANT) ADVOCATE HIGH COURT

पनाचे डिजीलाईफ लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** इमारत ए३, १०२–१०८ व २०१–२०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क

सारावली गाव. भिवंडी. ठाणे-४२९३०२. कॉर्पोरेट कार्यालय: २०१/बी१, रहेजा प्लाझा १, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६,

महाराष्ट्र, भारत. दूर.:0२२–२५००७००२/७५०२, ई–मेल:info@panachedigilife.com, वेबसाईट:www.panachedigilife.com,

सीआयएन:एल७२२००एमएच२००७पीएलसी१६९४१५ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, शेअ					, शेअर डा	टा व्यतिरिक्त)	
			एकमेव ए			एकत्रित	एकत्रित	
अ. क्र.		संपलेली चालु तिमाही	संपलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेली चालु तिमाही	संपलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	
		३०.०६.२१ अलेखापरिक्षीत	३१.०३.२१ लेखापरिक्षीत	३०.०६.२० अलेखापरिक्षीत	३०.०६.२१ अलेखापरिक्षीत	३१.०३.२१ लेखापरिक्षीत	३०.०६.२० अलेखापरिक्षीत	
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६२६.१२	७७५८.०५	3088.66	१६२६.१२	७७५८.०५	२०४९.८८	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	<b>६.</b> ११	४९६.९७	२१७.१७	(४१.३0)	१९५.0२	१५९.३१	
æ	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	<b>६.</b> ११	४९६.९७	२१७.१७	(४१.३0)	१९५.०२	१५९.३१	
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	¥.00	<b>३५३.५</b> ४	१६०.९३	(४२.९७)	३५.९१	११६.०१	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	X.00	343,48	१६०.९३	(४२.९७)	34,98	११६.0१	
ξ	समभाग भांडवल	१२००.००	१२००.००	₹00.00	१२००.००	१२००.००	₹00.00	
b	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	2082.68	7087.68	₹0¥₹. <b>७</b> ४	१६९५.१२	१६९५.१२	१६९५.१२	
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) मळ	0.03	<b>२.</b> ९५	8.38	(0.35)	0.30	0.%	

टिप: ---सेबी (लिस्टिंग अंण्ड अदर डिस्क्लोजर रिकायर्पोट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये एनएसईसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना कंपनीच्य www.panachedigilife.com वेबसाईटवर आणि एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.cor

0.03 7.94 7.38 (0.36) 0.30 0.96

वेबसाईटवर उपलब्ध आहे. मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले. तिमाहीकरिता विभागीय माहिती कार्यचलन विभागावरील भारतीय लेखाप्रमाण-१०८ नुसार लागू नाही

पनाचे डिजीलाईफ लिमिटेडकरित सही/-अमित रांभीय व्यवस्थापकीय संचाल

दिनांक: १३.०८.२०२१